

रेशीम शेती उद्योग व त्यावर आधारित पुरक व्यवसाय व विविध योजनांचा प्रचार व प्रसिध्दीसाठीच्या माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण १०२४/प्र.क्र.८१/रेशीम कक्ष  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई -४०००३२  
तारीख: ०७ फेब्रुवारी, २०२५

**वाचा :-**

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक: प्रावियो-२०१८/ प्र.क्र.१९/रेशीम कक्ष, दि.१८ एप्रिल, २०१८.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: मावज-२०२१/प्र.क्र.१२६/का-३४, दि.१३ ऑगस्ट, २०२१.
- ३) संचालक रेशीम यांचे पत्र क्र.रेशीम/कार्या-१०/प्रचार व प्रसिध्दी /आराखडा/२०२४-२५/९२४, दि.०१ ऑगस्ट, २०२४.
- ४) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा व नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि.२७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.

**प्रस्तावना :-**

रेशीम उद्योगाच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगातून मिळणारे शाश्वत उत्पन्न व शासकीय योजनांची माहिती वृत्तपत्र, सोशल मिडीया, डिजीटल मिडीया इत्यादी माध्यमाद्वारे देण्याबाबतचा प्रस्ताव संचालक (रेशीम) यांनी संदर्भाधिन क्र.३ येथील दि.०१ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्राद्वारे सादर केला आहे. त्यास अनुसरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील माध्यम आराखडा व नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि.२७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीत माध्यम आराखडा तयार करण्यात आला असून त्यास मान्यता देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.१३ ऑगस्ट, २०२१ मधील तरतुदीनुसार सदर माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत विविध माध्यमाद्वारे राबविण्यास तसेच, त्याद्वारे रेशीम शेती उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी करण्यास व त्यासाठी लागणा-या खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय -**

राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगातून मिळणारे शाश्वत उत्पन्न व शासकीय योजनांची माहिती व त्यावर आधारित पुरक व्यवसायाची प्रचार व प्रसिध्दी विविध माध्यमाद्वारे करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील माध्यम आराखडा व नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि.२७.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आलेल्या माध्यम आराखड्यास तसेच तो

राबविण्यासाठी येणाऱ्या ₹ ८७,६८,०००/- (१८% GST सह) (अक्षरी रुपये सत्याऐंशी लक्ष अड्डसष्ट हजार फक्त) इतक्या खर्चास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

| अ. क्र | माध्यम  | मुळ दर प्रक्रिया                 | तपशिल   | वारंवाारीता                    | संख्या/ दिवस | एकूण अंदाजित रक्कम | जीएसटी   | एकूण अंदाजित रक्कम (सर्व करांसहीत) |
|--------|---|----------------------------------|---|--------------------------------|--------------|--------------------|----------|------------------------------------|
|        | <b>मुद्रित माध्यम (जाहिरात शाखा)</b>  |                                  |   |                                |              |                    |          |                                    |
| १      | वृत्तपत्र (News Papers)   | शासनमान्य दर                     | राज्यातील वृत्तपत्रामधून जाहीरातीद्वारे प्रसिध्दी (राज्यातील मोठा मध्यम व लघु संवर्गातील निवडक दैनिके)  | नमूद अंदाजित रकमेच्या मर्यादेत | १ दिवस       | २०,००,०००          | १,००,००० | २१,००,०००                          |
|        | <b>समाज माध्यमाद्वारे प्रसिध्दी (समाज माध्यम शाखा)</b>  |                                  |   |                                |              |                    |          |                                    |
| १      | सोशल मिडीया माध्यमांद्वारे प्रसिध्दी  | विहीत ई - निविदा प्रक्रीयेद्वारे | शासन निर्णय दि.२३.११.२०२३ मधील संस्थांच्या सूचीमधील संस्थामार्फत विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन प्रसिध्दी करणे शक्य होईल.या माध्यमांच्या संस्थेनी निविदेमध्ये नमूद केलेल्या दराने प्रसिध्दी करण्याचे प्रस्तावित | नमूद अंदाजित रकमेच्या मर्यादेत | २० दिवस      | २७,००,०००          | ४,८६,००० | ३१,८६,०००                          |
| २      | डीजिटल मिडीया, ओटीटी माध्यमांद्वारे प्रसिध्दी   | विहीत ई - निविदा प्रक्रीयेद्वारे | शासन निर्णय दि.२३.११.२०२३ मधील संस्थांच्या सूचीमधील संस्थामार्फत विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन प्रसिध्दी करणे शक्य होईल.या माध्यमांच्या संस्थेनी निविदेमध्ये नमूद केलेल्या दराने प्रसिध्दी करण्याचे प्रस्तावित | नमूद अंदाजित रकमेच्या मर्यादेत | २० दिवस      | २७,००,०००          | ४,८६,००० | ३१,८६,०००                          |
|        |   |                                  | <b>एकूण</b>   |                                |              | <b>७४,००,०००</b>   |          | <b>८४,७२,०००</b>                   |
| १      | शा.नि.दि.१३.०८.२०२१ नुसार रु.५.०० कोटी इतक्या आराखड्यासाठी एकूण खर्चाच्या ४ टक्के (₹ २० लाख) आणि त्यापेक्षा प्रत्येक वाढीव रकमेसाठी २ टक्के (उर्वरित रकमेवर रु.५ कोटी वजा जाता) | शासन निर्णय तरतुदीनुसार          | माहिती जनसंपर्क महासंचालनालयाला येणारा कार्यालयीन उपकरणावरील खर्च सॉफ्टवेअर, तात्पुरता मनुष्यबळावरील खर्च, संशोधन खर्च,वाहतुक खर्च व इतर किरकोळ खर्च  |                                |              | <b>२,९६,०००</b>    |          | <b>२,९६,०००</b>                    |
|        |   |                                  | <b>एकूण प्रचार प्रसिध्दी खर्च</b>   |                                |              | <b>७६,९६,०००</b>   |          | <b>८७,६८,०००</b>                   |

२. प्रस्तुत निधी खर्च करताना शासनाचे प्रचलित वित्तीय नियम व धोरणानुसार तसेच, प्रचार प्रसिध्दीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने मान्यता दिलेल्या माध्यम आराखड्यानुसार व वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता संचालक (रेशीम) यांनी घ्यावी.

३. उक्त खर्च हा “मागणी क्र. व्ही-२, २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, ००, १०७, रेशीम उद्योग, (०१) विविध सहकारी संस्थांना सहाय्य, (०१)(०१) राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी (कार्यक्रम) (२८५१६५७४), २६, जाहिरात व प्रसिद्धी” अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.
४. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने याअनुषंगाने संबंधित जाहीरात एजन्सी/आस्थापनांना कार्यादेश देण्याबाबत पुढील कार्यवाही करावी.तसेच २०२४-२५ मध्ये प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्यासाठी संचालक, रेशीम संचालनालय,नागपूर यांना कार्यक्रमाची समन्वयन तसेच सनियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.त्याअनुषंगाने विषयांकीत देयके संचालक,रेशीम संचालनालय,नागपूर यांच्या कार्यालयाकडे थेट सादर करण्यात यावी.
५. प्रस्तुत प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्यासाठी खर्च करताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/ आदेश/ परिपत्रके यानुसार तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्र.विअप्र -२०१३/ प्र.क्र.३०/२०१३/विनियम,दि.१७ एप्रिल,२०१५ अन्वये निर्गमित नियम पुस्तिका १९७८ मधील तरतुदींचे /अटी व शर्तीचे व कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०७११२९१०६९०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अलका जगताप )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.उप मुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.उप मुख्यमंत्री (नियोजन व वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा, विधानभवन,मुंबई.
- ७) सर्व माननीय संसद सदस्य/ विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
- ८) मा. मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ९) सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

- ११) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई/ महाराष्ट्र-२, नागपूर.
- १२) महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/ महाराष्ट्र-२, नागपूर.
- १३) संचालक (रेशीम), रेशीम संचालनालय, नागपूर.
- १४) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- १५) उप सचिव (अर्थसंकल्प) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- १६) निवड नस्ती (रेशीम कक्ष).